FINANCIAL EXPRESS

LANDMARC LEISURE CORPORATION LIMITED

CIN: L65990MH1991PLC060535

Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road). Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069 Website: www.llcl.co.in | Email ID: grievances@llcl.co.in

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that in view of the COVID-19 pandemic, the 31" Annual General Meeting ("AGM") of the members of the company will be convened through Video Conferencing ("VC") / Other Audio- Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 and the rules notified thereunder, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 2/2022 dated May 5, 2022, Circular No. 3/2022 dated May 5, 2022 and SEBI Circular No. EBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 The 31st AGM of the Company will be held on Friday, September 30, 2022 at 12.00 P.M.

(IST), through VC/OAVM facility provided by Bigshare Services Pvt. Ltd ("Bigshare"), Register and Transfer Agent of the company, to transact the business as set out in the Notice convening the AGM. The member can attend and participate in the AGM only through VC/OAVM as no provision has been made to attend the AGM in person. The attendance through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum for In compliance with the MCA and SEBI Circular(s), the notice setting out the business to be

transacted at the AGM together with the Annual Report of the company for the year 2021-22 will be sent electronically to those members whose email address is registered with the company/ Depository participant(s). No physical copies of the notice and the Annual Report would be sent to any member.

The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website at www.llcl.co.in and on the website of Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com

Manner of registering / updating email address for receiving the documents pertaining to 31" AGM

Members may send an e-email request addressed to grievances@llcl.co.in and agmparticipant@bigshareonline.com along with scanned copy of the request letter duly signed by the first shareholder, providing the email address, mobile number, self - attested copy of PAN and Client Master copy in case shares are held in electronic form or copy of the share certificate in case shares are held in physical form, to enable Bigshare to register their address and to provide them the Notice, Annual report and the e-voting instructions along with the user ID and Password.

Kindly note that in case the shares are held in electronic form, the above facility is only for temporary registration of email address for receipt of the Notice, Annual Report and the e-voting instructions along with the user ID and Password. Such members will have to register their email address with their Depository Participants permanently, so that all communications are received by them in electronic form.

Manner of casting vote(s) through e-voting Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the

Notice of the AGM through remote e-voting facility ("remote e-voting"). The facility for e-voting will also be made available during the AGM to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before as well as during the AGM will be provided in the Notice of the AGM. Members who do not receive email or whose email address is not registered with the Company/ Depository Participant(s), may generate login credentials by following

instructions given in the Notice of AGM. The same login credentials can also be used for attending the AGM through VC/OAVM Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and

in particular, instructions for joining the AGM and manner of casting votes through e-voting. In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the rules made there under, as amended, read with SEBI (LODR) Regulations, 2015. The details of e-voting are as under: Date of Dispatch of Notice – September 3, 2022

2. The e-voting period begins on September 27, 2022 at 10.00 a.m. and ends on

- September 29, 2022 at 5.00 p.m. During this period, shareholders of the Company holding shares as on the cut-off date i.e. September 23, 2022, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter Any person who becomes member of the company after the cut-off date may apply for e-voting login id password as per procedure given in the ballot form which is available
- on www.llcl.co.inand www.bseindia.com. The result of the e-voting shall be declared by the director of the company on October 3, 2022.
- Members who have cast their vote by e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
- Members who have not cast their vote through e-voting can vote in the meeting. Members may contact Mr. K R Mahadevan, Whole time Director, on 022-61669190
- email at grievances@llcl.co.in for any grievances relating to e-voting. Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and SEB

(LODR) Regulation that the Register of Members of the Company will be closed September 24, 2022 to September 26, 2022 for the purpose of AGM.

For Landmarc Leisure Corporation Limited

K R Mahadevan, Whole time Director DIN: 07485859

Place : Mumbai

Date: August 12, 2022

YASH TRADING AND FINANCE LIMITED (CIN: L51900MH1985PLC036794)

Regd Office: Bagri Niwas, 53/55, N. M. Path, Mumbai – 400 002 Corp Office: 1207/A, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 **Tel No.** +91-22-2272 0000 Email id: yashtradingandfinancelimited@gmail.com

Web: www.yashtradingfinance.com NOTICE OF 37TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 37th (Thirty Seventh) Annual General Meeting ('AGM') of Yash Trading and Finance Limited ('the Company') will be held on Friday, 30th September, 2022 at 10:00 A.M. at Corporate office of the Company at 1207-A, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400

001 to transact the business specified in the Notice convening the AGM of the Company. The dispatch of the Annual Report of the Company for the financial year 2021-22 along with AGM Notice and E-voting procedure to the members was completed on **Monday, September 5, 2022.** The Annual Report has been sent electronically to those members, whose

email addresses were available with the Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited. For other members, who have not registered their email addresses, the Annual Report has been sent at their registered postal address by the permitted mode. Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act

2013 ('the Act') read with Rule 12 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022, (both days inclusive) for the purpose of ensuing Annual General Meeting. In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing the facility to its members to exercise their right to vote by electronic means or any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company (remote e-voting) through e-voting services of National Securities Depositories Limited ('NSDL'). The details pursuant to the Act a) Members holding shares either in physical form or in dematerialised

form, as on the cut-off date i.e. Friday, 23rd September, 2022 ('eligible members'), to exercise their right to vote by remote e-voting and voting to be held at AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company; b) the remote e-voting will commence on Tuesday, 27th September, 2022

at 10:00 Hrs; c) the remote e-voting will end on Thursday, 29th September, 2022 at 17:00 Hrs;

d) the remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently;

) in case a person has become the Member of the Company after dispatch of AGM Notice but on or before the cut-off date i.e. Friday, 23rd September 2022 may write to Company's Registrar and Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited (Unit: Yash Trading and Finance Limited) No. 9, Shiv Shakti Industrial Estate, Ground Floor, J. R. Boricha Marg, Opp. Kasturba Hospital, Lower Parel (East), Mumbai-400 011 or at email id support@purvashare.com or at telephone no. 022-23012518 / 6761 for

The Members who have not cast their vote through remote e-voting can exercise their voting rights in AGM through Ballot paper. Members who have cast their vote(s) through remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

a) The Board of Directors has appointed Ms. Sonam Jain, Practising Company Secretary as a scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting process at the AGM in a fair and transparent manner.

) For any queries/grievances or guidance for e-voting, members may contact Ms. Krisha Mehta (Company Secretary) at the Corporate Office, at +91 22 22720000 or may write to yashtradingandfinancelimited@gmail.com or may refer to FAQs available at https://www.evoting.nsdl.com/ under Help/FAQ's section or call NSDL on toll free no. 1800 1020 990 and

1800 22 44 30. f any Member wishes to get a printed copy of the Annual Report, the Company will send the same, free of cost, upon receipt of request from the member.

Members may go through the Notice for the 'Yash 37th AGM Notice' for detailed process and manner on the remote e-voting or they may refer to FAQs at https://www.evoting.nsdl.com/. Any grievances or queries of the Members of the Company connected with the electronic voting can be addressed to the Registrar and Transfer Agent of the Company as per the details provided above.

The results shall be declared after the conclusion of the 37th AGM of the Company and the same alongwith the scrutinizer's report shall be placed or the website of the Company at www.yashtradingfinance.com and communicated to the BSE Limited where the Company's Equity shares

The Annual Report of the Company and the Notice convening the 37th AGM is also available on our website at www.vashtradingfinance.com. Further. these documents are available for inspection at the Registered Office of the Company during normal office hours

Place: Mumbai Tinanic alexp epapr.in Date: 5 September 2022

By Order of the Board of Directors Yash Trading and Finance Limited Krisha Mehta

Company Secretary

BANG OVERSEAS LIMITED

CIN: L51900MH1992PLC067013 Registered office:405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013; Tel No.: (022) 66607965; Fax No.: (022) 66607970

Email: cs@banggroup.com; website: www.banggroup.com PUBLIC NOTICE — 30th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) **NOTICE** is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the member of the Bang Overseas Limited (the company) is scheduled to be held on Friday, 30th September, 2022 at 12.30 P.M (IST) through video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 the latest being 02/2022 dated 5th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and latest Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated 13th May, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the business set out in the Notice

Notice of the AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.banggroup.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com/ www.nseindia.com . As per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Report will be sent to any shareholder.

Manner of registering and updating email addresses: a) Members holding shares in physical mode are requested to send an email to

convening the 30th AGM.

cs@banggroup.com/ mohsin.mohd@kfintech.com along with necessary documents like Folio No., Name of member (s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhaar card for registering their email addresses. n) Members holding Shares in Demat mode are requested to contact their respective

Depository Participant for registering the email addresses. Manner of remote e-voting and e-voting during the AGM: The Company is proving e-voting facility (remote e-voting) to its shareholders to cast their

votes on all the resolutions set out in the notice of the 30th AGM. Additionally, the Company has facility of voting through e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode/physical mode will be provided in the Notice of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013 For Bang Overseas Limited

Brijgopal Balaram Bang

Place : Mumbai Managing Director (DIN: 00112203) Date: September 5, 2022

SEAWOODS ESTATES LIMITED CIN: U70100MH1997PLC106903

Registered Office: Sector 54 / 56 / 58 NRI Complex, Nerul, Navi Mumbai – 400706 Tel.: 35593060 Email: cem@nricomplex.in INFORMATION REGARDING 25™ ANNUAL GENERAL MEETING TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCE / OTHER AUDIO-VISUAL MEANS NOTICE is hereby given that the 25° ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Thursday, September 29, 2022 at 05.00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the ACT) and circulars dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) to transact the businesses as set out in the Notice of the 25" AGM.

In Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year ended on March 31, 2022 will be sent to all the shareholders whose E-mail IDs are registered with the BIGSHARE Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) or Depository Participants. Manner to register / update E-mail Addresses:

Members who have not registered their E-mail address with the Registrar and Share Transfer Agent (RTA) or their Depository Participants are requested to register their E-mail address in the following manner: For Shareholders holding shares in

Demat Form:

For Shareholders holding shares in Physical Form: In case, shares are held in Physical mode

In case shares are held in Demat mode, please provide Folio No., Name of shareholder, please provide DPID-CLID (16-digit DPID + scanned copy of the share certificate (front | CLID or 16-digit beneficiary ID), Name, client and back). PAN (self-attested scanned copy master or copy of Consolidated Account of PAN card) and AADHAR (self-attested statement, PAN (self-attested scanned copy scanned copy of Aadhar Card) by Email to | of PAN card) and AADHAR (self-attested headaccounts@nricomplex.in scanned copy of Aadhar Card) to headaccounts@nricomplex.in Alternatively, you can send a request at evoting@nsdl.co.in with documents or information

as mentioned above for procuring User ID and Password for E-voting. Provided that the total size of all scanned PDF files (Scanned Copy of PAN, Scanned Copy of AADHAR and Scanned Copy of share certificate) should not exceed 2 MB.

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year ended on March 31, 2022 will be hosted on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and of the Company at www.nricomplex.in

The Company is providing Remote E-voting facility ("Remote E-voting") to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 25° AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through E-voting system during the AGM ('Evoting'). Detailed procedure for joining the AGM and Remote E-voting/E-voting is provided in the Notice of the 25" AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

For SEAWOODS ESTATES LIMITED

Mr. Sandeep Sareen Place: Navi Mumbai Chairman Date: September 05, 2022 DIN: 08634763



MADHUCON PROJECTS LIMITED Regd. office: 1-7-70, Jublipura, Khammam-507003, Telangana.

Corp. Office: Madhucon House, No. 1129/A, Road No. 36, Jubilee Hills,

Hyderabad – 500033, Telangana, Phone: 040-23556001; Fax: 040- 23556005. E-Mail: corporate@madhucon.com, Website: www.madhucon.com NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the

members of the Company will be held on Thursday, 29th September, 2022 at 3.00 P.M. at the Registered Office of the Company situated at 1-7-70 Madhu Complex, Jublipura, Khammam-507003 to transact the business as set out in the Notice convening the AGM. Kindly make it convenient to

The Company has engaged the services of KFin Technologies Private Limited (KFintech) for providing e-Voting service facility for this AGM.

In line with the aforementioned applicable provisions, the Notice of the 32nd AGM and the Annual Report FY 2021-22 have been emailed to the members whose email ids are registered with the Depositories or the Company / its Registrar and Transfer Agent, as the case may be. The Annual Report 2021-22 shall also be displayed on the websites of the Company i.e., www.madhucon.com, BSE Limited www.bseindia.com National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and KFintech https://evoting.kfintech.com The Board of Directors of the Company has appointed Mr. S. Venkata

Krishna, Practicing Company Secretary, as Scrutinizer to conduct the voting in a fair and transparent manner. **Book Closure:**

Date : 05-09-2022

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable provisions if any, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Friday, 23rd September, 2022 to Thursday, 29th September, 2022 (both days inclusive) for the purpose of 32nd AGM of the Company.

Remote e-Voting and e-Voting at the AGM: In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act

2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, Secretarial Standard on General Meetings (SS-2) and Regulation 44 of the SEBI (LO&DR) Regulations, 2015 the facility for remote e-voting and e-voting during the AGM in respect of the business to be transacted as per the Notice is being provided by the Company through KFintech. The cut-off date for the purpose of determining eligibility of members for e-voting is Thursday, 22nd September, 2022. The detailed procedure and instructions for remote e-voting are mentioned in the AGM Notice. The remote e-voting shall commence at 09:00 hrs. (IST) on 26th September

2022 and end at 17:00 hrs. (IST) on 28th September, 2022.

Remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be disabled by KFintech upon expiry of aforesaid period. Members, who have cast their votes by remote e-voting may also attend the AGM and the Members, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting during the AGM. Members of the Company who have purchased their shares after dispatch

of the notice but before the cutoff date (i.e. 22nd September, 2022) may contact KFintech at Tel No. 18003094001 (toll free) to obtain Login ID and Password or send a request to einward.ris@kfintech.com In case of any query and/or grievance, in respect of e-Voting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting

user manual available at the download section of https:/

evoting.kfintech.com or Mr.V Raghu of Kfin Technologies Private Limited, Selenium, Plot 31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda. Hyderabad-500 032 or at einward.ris@kfintech.com and evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 18003094001 for any further clarifications. For Madhucon Projects Ltd. (D. Malla Reddy) Place: Hyderabad

Company Secretary ACS: 9559

IOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E- VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

ESTRELA BATTERIES LIMITED CIN: U99999MH1939PLC003031

Register office: Yusaf Bldg., Veer Nariman Road, Fort, Mumbai 400001

Telephone No.: 022-22842790 Email: ebl@smitaindia.com NOTICE OF 83" ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 83" Annual General Meeting ("AGM") of members Estrela Batteries Limited will be held on Wednesday, 28th September, 2022, at 11.30

A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM").

to transact business as contained in the notice of the meeting.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020. April 13, 2020 and January 13, 2021 and May 05, 2022(collectively referred to as "MCA Circulars"), the 83" AGM shall be held through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the aforesaid MCA Circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 has been dispatched through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. Members are requested to refer the AGM notice for the process of registration of email addresses of the Members whose email address is not registered and read the instructions for accessing and participating at

the 83rd AGM through VC/ OAVM. The notice of 83" AGM and Annual Report for the financial year 2021-22 are available on the NSDL website www.evoting.nsdl.com.

In pursuance to Section 108 of the Companies Act, 2013 and rules made thereunder the Company is providing e-voting facility, for transacting all the business items as mentioned in the Notice of 83th Annual General Meeting of the Company.

The Company has entered into an arrangement with National Securities Depository

Limited for facilitating remote e-voting for AGM. In case of any queries, you may refer

the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for

Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in All the members are hereby informed that: The e-voting period begins on, Sunday, 25th September, 2022 (9.00 a.m. IST) and

ends on Tuesday, September 27, 2022 (5.00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. E-voting shall not be allowed beyond the aforementioned date and time. Once the vote on resolution is cast electronically by the Member, the member shall not be

able to change it subsequently.

Owners as on Wednesday, 21" September, 2022, i.e. the date prior to the commencement of book closure date are entitled to vote on the Resolutions set Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and

before the book closure may approach the Company for issuance of the User ID

The Members, whose names appear in the Register of Members / list of Beneficial

and Password for exercising their right to vote by electronic means In case such Member(s) has not updated the respective PAN with the Company. Depository Participant, the member may approach the Company/RTA as per details provided in the Notice of AGM.

The procedure for e-Voting on the day of the AGM is same as the instructions mentioned

above for remote e-voting. The facility for voting through electronic voting system is made available at the AGM and the members attending the AGM through VC/ OAVM, who have not already cast their vote by remote e-voting, may exercise their right to vote at the AGM through E-Voting. The Company has entered into an arrangement with National Securities Depository Limited for facilitating remote evoting for AGM. Members/ shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM.

All the resolutions (i.e. Ordinary) as set out in the Notice shall be transacted through electronic voting means only. In case the members have any queries or issues regarding e-voting, the members may

refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the

Register of Members and Share transfer books of the Company will remain closed from Thursday, 22th September, 2022 to Wednesday, 28th September, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the company. By order of the Board

For ESTRELA BATTERIES LIMITED Sd/-H.R.Jain

Whole Time Director

TRANSWARRANTY FINANCE LIMITED

Date: 05.09.2022

Place: Mumbai

CIN: L65920MH1994PLC080220 Regd. Office: 403, Regent Chambers, Nariman Point, Mumbai -400021.

Tel. No: 4001 0900 Fax. 4001 0999 E-mail: companysecretary@transwarranty.com Website: www.transwarranty.com NOTICE OF THE 28™ ANNUAL GENERAL MEETING.

NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of Transwarranty Finance Limited ("the Company") will be held on Wednesday, 28" September, 2022 at 4.00 p.m. (IST) through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM.

E-VOTING INSTRUCTIONS AND BOOK CLOSURE

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act'); provisions of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and the provisions of General Circular No. 20/ 2020 dated 5" May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020; General Circular No. 17/2020 dated 13" April, 2020, General Circular No. 02/2021 dated 13" January, 2021, General Circular No. 19/2021 dated 8th December, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 and General Circular No. 02/2022 dated 5" May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA') and Circular No. SEBI/HD/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated 12" May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated 15" January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated 13" May, 2022 issued by SEBI and other applicable circulars issued by MCA/SEBI (collectively referred to as 'MCA and

In compliance with the above mentioned provisions, Notice of the 28" AGM and the Annual Report has been emailed only to those Members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s). The electronic dispatch of Annual Reports to Members has been completed on Monday, 5" September, 2022. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from

Thursday, 22th September, 2022 to Wednesday, 28th September, 2022 (both days inclusive) for the purpose of the AGM of the Company. The Notice of the 28th AGM and the Annual Report for the financial year 2021-22 will also be

available on the Company's website i.e. www.transwarranty.com, on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. Instructions for Remote e-voting and e-voting during AGM In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09" December, 2020 relating to 'e-voting Facility Provided by Listed Entities', the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per SEBI circular no. SEBI/HO/CFD/ CMD/CIR/P/2020/242 dated 09" December, 2020 e-voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of a single login credentials through their demat accounts/websites of Depository Participant(s). The Company has engaged the services of NSDL for providing e-voting service. Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 28" AGM will be transacted only through voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 28th AGM.

The remote e-voting will commence on Saturday, 24th September, 2022 (9.00 a.m. IST) and end on Tuesday, 27° September, 2022 (5.00 p.m. IST). The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by a Member, he / she will not be allowed to change it Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote on the

resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but will not be entitled to cast their vote again. The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and e-voting at the AGM is Wednesday, 21° September, 2022.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, 21" September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or ashok.sherugar@linkintime.co.in.

The procedure for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the notes to the Notice of the 28th AGM. Members, who need assistance for participating in e-AGM through VC, can contact Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or through telephone on the number: 022-2499 4545. In case of any queries relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads Section of NSDL e-voting website at https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll free no.: 1800 1020 990 or 1800 22 44 30 evoting@nsdl.co.in or may contact Mr. Ashok Sherugar, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Email ID: ashok.sherugar@linkintirne.co.in, Telephone No. 022 -4918 6000.

Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice: a) In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member,

scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.e. companysecretary@transwarranty.com / RTA's email id i.e. rnt.helpdesk@linkintime.co.in. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement,

PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. companysecretary@transwarranty.com / RTA's email id i.e. rnt.helpdesk@linkintime.co.in. Alternatively Members may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may

Procedure for joining the AGM through VC / OAVM Members will be able to attend the AGM through VC / OAVM at https://www.evoting.nsdl.com

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being

by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of

sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. By order of the Board of Directors For Transwarranty Finance Limited

Place: Mumbai

Date: 5" September, 2022

Suhas Borgaonkar Company Secretary and Compliance Officer

FRASER AND COMPANY LIMITED CIN: L51100MH1917PLC272418 Regd. Office: B-10, Divya Smit CHS ltd, Gaurav Garden Complex,

Email: fraseracp@gmail.com, Tel: 022-28686735, Website: www.fraserindia.co.in

Opp. Gaurav Jamuna Building, Bunder Pakhadi Road, Kandivali (W), Mumbai- 400067.

Notice is hereby given that the Annual General Meeting of the Shareholders of the Company is schedule to be held on Wednesday, September 28th, 2022 at 01:00 p.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder and the SEBI (LODR) Regulations, 2015 read with General circulars issued by MCA and circulars issued by SEBI, without the physical presence of members at a common venue, to transact the business as mentioned in the Notice

The Notice of AGM and Annual Report will be sent in electronic form to those members whose

e-mail addresses are registered with the Company's RTA and the requirements of sending

physical copy of the Notice of the AGM and Annual report has been dispensed away with. The Annual Report and other communications sent electronically are also available on Company's (CDSL) at www.evotingindia.com.

website at www.fraserindia.co.in and at the website of Central Depository Services Limited The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 22nd 2022 to September 28th, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who

have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with

PurvaSharegistry (India) Pvt. Ltd., by clicking the link: http://www.purvashare.com/email-and-

phone-updation/in their web site www.purvashare.com and follow the registration process as

guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, mobile number and e mail id. In case of any query, a member may send an e-mail to RTA at support@purvashare.com. The Remote E-voting period begins on September 25th, 2022 (at 9:00 am) and ends on September 27th, 2022 (at 5:00 pm). The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding of the Company as

on September 21st, 2022 (cut-off date).

Date: September 05, 2022

In case of any query regarding e-voting, a member may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd., No. 9, Shiv Shakti Industrial Estate, Ground Floor, J. R. Boricha Marg, Opp. Kasturba Hospital, Lower Parel, Mumbai - 400 011, Phone No.

For Fraser and Company Limited Place: Mumbai Shanky Handa

Advani Hotels & Resorts (India) Limited

Read, Office: 18A & 18B, Jolly Maker Chambers II, Nariman Point, Mumbai - 400 021 CIN: L99999MH1987PLC042891 Tel No. +91 22 2285 0101 Email: cs.ho@advanihotels.com, Website: www.caravelebeachresortgoa.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

Company will be held on Tuesday, September 27, 2022 at 2.00 p.m. (IST) to transact the business as mentioned in the Notice dated July 25, 2022 which will be held through Video Conferencing (VC) Other Audio Video Means (OAVM) of National Securities Depositories Limited ('NSDL'). The Company has sent the Notice of AGM along with the Annual Report on September 5, 2022 through electronic mode only to Members whose e-mail address is registered with the Depositories / Registrar and Share Transfer Agents (RTA) in accordance with the Circular dated May 5, 2020 read with Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 (MCA Circulars) issued by the

proposed to be considered at the AGM by electronic means through remote e-voting services and e-voting services during the AGM as provided by National Securities Depository Limited (NSDL). The details are as follows: The remote e-voting period begins on September 24, 2022 at 9:00 a.m.

Company is pleased to provide members facility to exercise their right to vote on all resolutions

d. Any person, who acquires Shares and becomes Member of the Company after the dispatch of Notice and holding Shares as of the 'cut-off' date may obtain the login ID and password by

sending a request at evoting@nsdl.co.in. . The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting on September 26, 2022 at 5:00 pm and voting by electronic means shall not be allowed thereafter.

be eligible to vote through e-voting system during the AGM. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed e-voting again at the AGM.

Owners maintained by the Depositories as on the 'cut-off date' only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. The Notice for the AGM is also available on the caravelebeachresortgoa.com and the website of

Member as on the 'cut-off' date shall only be entitled for availing the remote e-voting facility or e-voting at the AGM.

he Board of Directors has appointed Mr. B Narasimhan, Proprietor of M/s BN & Associates, Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner Attention is also invited to the Notes of the AGM Notice, giving instructions on how the business of the Meeting is to be transacted through electronic voting system

n case of Shares held in physical mode, for registering/validating/updating their e-mail IDs so as to

FAQs) and e-voting User Manual available for Members at the Downloads sections of https:// www.evoting.nsdl.com or may contact Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities Depository imited (NSDL), Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg. ower Parel, Mumbai - 400013, Email Id: evoting@nsdl.co.in, toll free no.: (1800 1020 990 /1800

CARAVELA Place: Mumbai

Date: September 5, 2022

NSDL viz. www.evoting.nsdl.com.

Chairman & Managing Director

CIN-L67190GA1993PLC001327

Authorised capital- Rs. 28,00,00,000 Subscribed Capital and Paid up Capital- Rs. 21,68,08,680 NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION In continuation of our newspaper advertisement published on 02nd September, 2022 in Financial Express and Dainik Herald, NOTICE IS HEREBY given that the 29th Annua

General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 28th September. 2022 at 03.00 P.M. through Video Conferencing (VC) or Other Audio Visua Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM in accordance with the Companies Act, 2013, SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, MCA General Circulars dated April 8, 2020, April 13 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and SEBI Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 (collectively referred to as "Circulars").

NOTICE IS FURTHER given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 22nd September, 2022 to Wednesday, 28th September, 2022 (both days inclusive) for the purpose of the AGM.

2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. 21st September, 2022, may cast their vote electronically on the business set out in the Notice of AGM. The company has availed facility of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing remote e-voting/e-voting facility at AGM. The members may cast their votes through remote E-voting facility at www.evotingindia.com portal. The detailed procedure/instructions for remote e-voting/evoting during AGM are contained in the Notice of AGM. A person who is not a member as or

NOTICE IS FURTHER given that members who have not yet registered their e-mail addresses with Company are requested to get the same registered with the Company/RTA. Detailed process for registration of e-mail address with the Company/RTA is given in Notice of AGM Additionally. Members who have not registered their e-mail addresses with Company may obtain Login credentials for attending AGM through VC/OAVM and vote for the resolutions proposed in the Notice. Detailed process for obtaining Login credentials for e-voting for the resolutions proposed in the Notice is given in Notice of AGM.

of the company after the Notice has been sent electronically and hold shares as on the cut-

Remote E-voting period shall commence from Sunday, 25th September, 2022 at 09.00

a.m. and ends on Tuesday, 27th September, 2022 at 05.00 p.m. . Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. on 27th

September, 2022.

iv. The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voting may vote during the AGM through e-voting for all business specified in

Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400059, 022-28590942 02242270400./ sshettv@adroitcorporate.com/prafuls@adroitcorporate.com sandeeps@adroitcorporate.com

Samit Prafulla Hede

(Company Secretary)

NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the Members of the

Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circulars dated May 12, 2020 and May 13, 2022. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the

 The remote e-voting period ends on September 26, 2022 at 5:00 p.m. The 'cut-off date' for the purpose of e-voting is September 20, 2022.

Those Members, who present at the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial

Members are requested to contact their respective Depository Participant (DP), in case of Shares held on Demat mode or Registrar & Share Transfer Agents, M/s, Datamatics Business Solutions Limited.

eceive all the communications sent by the Company to its Shareholders, electronically.

For any grievances in relation to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions

By order of the Board For Advani Hotels &

PHOENIX TOWNSHIP LIMITED

n compliance with the above circulars, copies of the Notice of AGM along with Annua

address with Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants as on 26th August, 2022. The company has dispatch the notice of AGM along with Annual Report through emails on 5th September, 2022. The full Annual Report is available on the website of the Company i.e. www.hbgindia.com and website of BSE Limited, i.e. www.bseindia.com

Report has been sent electronically to those members who have registered their emai

NOTICE IS FURTHER given that pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules,

cut-off date should treat this Notice for information purpose only.

off date i.e. 21nd September, 2022 may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or sshetty@adoritcorporate.com sambhajid@adroitcorporate.com However, if a Member is already registered with CDSL for Remote e-voting and E-voting, then existing User ID and password can be used for In this regard, the Members are hereby further notified that:

ii. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but

The results of the voting shall be announced within two working days of the conclusion of the AGM. The results declared along with the scrutinizers report shall be placed on

vi. In case of any query or grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or contact CDSL or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. or contact Adroid Corporate Services Pvt. Ltd, (R&T Opns.,) 17/20, Jaferbhoy Ind. Estate, 1st Floor, Makwana

Place: Mumbai **Managing Director** Date: 05th September, 2022 DIN: 01411689

NOTICE IS FURTHER given that any person who acquires shares and becomes member

shall not be entitled to cast their vote again.

the Notice dated 12th August, 2022.

the company website www.hbgindia.com for the information of the members besides being communicated to stock exchange.

For PHOENIX TOWNSHIP LIMITED

Resorts (India) Limited, Sunder G. Advani

Regd. Off. Durga Bhavan, Hede Centre, Tonca, Panaji, Goa-403 001 Email Id- complaince@hbgindia.com Website: www.hbgindia.com



प्रतुल्य रितेश झगडे, मालाड पूर्व



अजमेरा आइलैंड, वडाळा येथे प्रभाकर सिंह आणि यशवीर सिंह यांच्या घरी गणपतिची आकर्षक मूर्ती



वडाळा पूर्वेतील विशाल सिंह विराज सिंह यांच्या अजमेरा आइलैंड निवासस्थानी गणपतिची आकर्षक मूर्ती बसवण्यात आली


रोज वाचा दै. 'मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public in general MR. MAHMOODUL HASAN KHAN and MR MAQSOOD HASAN KHAN owners of the Shop No. "01A" on the Ground Floor Banegar Avenue" Co-operative Housing Society, at Plot No. 21, Irani Bakery, Naya Nagar, Mira Road (E), Thane-401107 and members of the society holding fully paid up hares bearing distinctive Nos. from "111 to 115" issued under the Share Certificate No 3 by the above society. MR. MAQSOOD HASAN KHAN died intestate on 18.04.201 without making nomination or will.

My dient MRS. TARANNUM BANO, Being the wife and legal heir of the deceased has obtained necessary consent and no objection from other legal heirs and applied transfer of the said share and interest of the deceased member in respect of the abov shop in her name in the record of the society on behalf of my client invites claims o objections from any claimants/ objectors egal heirs to transfer the said share and nterest of the deceased in the said shop in the name of my client, anybody having any objection or claim demand by way o nheritance right, sale, gift, release Surrender or mortgage etc. may contact the undersigned with documentary proof withir 14 days from the date of publication of this notice. After the stipulated time limits no claims will be entertained, the society shal be free to deal with the shares and interest o the deceased member in the capital/ property of the society in the manne provided under the bylaws of the society. (MOHAMMED ASIF SHAIKH)

Advocate High Court Date: 06/09/202



फंडवायझर कॅपिटल (इंडिया) लिमिटेड

(पूर्वी बगाडिया कलरकेम लिमिटेड म्हणून ओळखले जात असे.) नोंदणीकृत पत्ताः ६०२, ६ ६वा मजला, प्लॉट ९७२/९५४, ऑर्बिट प्लाझा सीएचएस, न्यू प्रभादेवी रोड, नागूसयाजीवाडी, प्रभादेवी मुंबई-400025 CIN: L65100MH1985PLC205386 ईमेल आयडी: info@fundvisercapital.in

पादवारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("AGM") व्हिडिओ कॉन्फरन्स ("VC")/ इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स ("OAVM") वार ग्रुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ३ वाजता (IST) आयोजित केली जाईल. कंपँनी कायदा, 2013 ("अधिनियमँ") च्या तरत्दींचे पालन करून आणि त्यातील नियम, सुधारित केल्यानुसार, वर्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी MCA आणि SEBI परिपत्रकांसह कृपया वाचा.

वरील परिपत्रकाँचे पालन करून, AGM च्या सूचना आणि 2021-2022 च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या गेल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी / रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट ("RTA")/ डिपॉझिटरी गर्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकत आहेत. परवानगी दिलेल्या मोडमर्थ्य, कंपनीच्या www.fundvisercapital.in वेंबसाइटवरही ते उपलब्ध आहे. AGM च्या सूचना आणि 2021-2022 च्या वार्षिक अहवालाच्या भौतिक प्रती कंपनीच्या कोणत्याही सदस्याला पाठवल्या जाणार नाहीत. ३ सप्टेंबर २०२२ रोजी ई-मेलद्वारे नोटीस

जे सभासद डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये समभाग धारण करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचा ईमेल आयडी नोंदवावा अशी विनंती केली जाते आणि जे भागधारक भौतिक स्वरूप शेअर्स धारण करत आहेत त्यांना देखील विनंती केली जाते की, कंपनीच्या आरटीएशी संपर्क साधा म्हणजेच सॅटेलाइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड., ऑफिस नंबर 106 आणि 107, दत्तानी प्लाझा, ईस्ट वेस्ट कंपाउंड, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकीनाका, मंबई- 400072 किंवा त्यांना service@satellitecorporate.com वर तपशील

कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे या सभेसाठी सदस्यांना 'रिमोट ई-व्होटिंग स्विधा' आणि 'एजीएमच्या वेळी ई मतदान सुविधा' आणि एजीएमला VC/OAVM द्वारे उपस्थिती प्रदान केली आहे. (CDSL) एजीएम ("रिमोट ई-व्होटिंग")/ एजीएममध्ये ई-व्होटिंगच्या ठिकाणाव्यतिरिक्त.. रिमोट ई-व्होटिंग सोमवार, 26 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 9.00 (IST) वाजता स्रू होईल आणि ब्धवार, 28 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता (IST) समाप्त होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख बुधवार, 21 सप्टेंबर, 2022 आहे. ज्या पात्र सभासदांनी शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर सदस्य बनले आहेत त्यांनी एजीएम सूचनांमध्ये दिलेल्या प्रक्रियेचे आणि सूचनांचे पालन केले पाहिजे. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपली मते दिली आहेत ते व्हीसी/ओएव्हीएम दवारे देखील बैठकीस उपस्थित राहु शकतात परंतु हे लक्षात घ्यावे की ज्या सदस्यांनी आधीच त्यांची मते दिली आहेत ते पुन्हा मतदानासाठी

शंका असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाहू शकतात www.evotingindia.com च्या 'डाउनलोड' विभागात उपलब्ध.

सूचना पुढे देण्यात आली आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने रविवार, 25 सप्टेंबर, 2022 ते गुरुवार, 29 सप्टेंबर, 2022 (दोन्ही तारखांसह) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील

राजश्री पॉलिपॅक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यांकयः लोढा सुप्रीमस्त, युनिट क्रमांक ५०३–५०४, पवा मजला, रोड क. २२, क्रिशन नगर, नवीन पासपोर्ट कार्यालयाजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम– ४००६०४. भारत. दूर.क.: +९१–२२ २५८१ ८२००, फॅक्स क्र.:+९१–२२ २५८१ ८२५० ई–मेल:cosec@rajshreepolypack.com वेबसाईट: www.rajshreepolypack.com

अकराव्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की राजश्री पॉलीपॅक लिमिटेड (**'कंपनी'**) ची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा (**'एजीएम'**) गुरुवार, २९ सप्टेंबर

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत नियम ('कायदा'), सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स भाणि डिस्क्लोजर्स रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाने दिनांक ८ एप्रिल २०२०, १३

एप्रिल २०२०, ०५ मे २०२० आणि ५ मे २०२२ ('एमसीए परिपत्रक') आणि १३ मे २०२२ रोजी सेबी परिपत्रक ('सेबी परिपत्रके') जार्र

केलेल्या सामान्य परिपत्रक ('एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रक यांना एकत्रितपणे 'परिपत्रक' म्हणून संबोधले जात आहे) आणि वेळोवेळी जारी

वर नमूद केलेल्या तरतुर्दीचे पालन करून, ११ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल फक्त त्या सदस्यांना ईमेलद्वारे पाठविला गेला आहे ज्यांचे

ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकत आहेत. सभासदांना वार्षिक अहवालांचे डलेक्टॉनिक वितरण सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

११ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.rajshreepolypack.com, नॅशनल

स्टॉक एक्स्चेंजच्या www.nseindia.com या वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)

www.evoting.nsdl.com च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थित राहणारे सदस्य अधिनियमाच्या कल

. जयद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचा, जसे की कंपनी

व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४४ द्वारे सुधारित केले आहे. सेबी च्या ९ डिसेंबर २०२० च्या परिपत्रकासह, कंपनीला तिच्या सभासदांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची सविधा देताना आनंद होत आहे. उपरोक्त सेबी

परिपत्रकानुसार, सर्व वैयक्तिक डिमॅट खातेधारकांसाठी, त्यांच्या डिमॅट खात्यांद्वारे/डिपॉझिटरी सहभागींच्या वेबसाइटद्वारे एकल लॉगिन क्रेडेंशियलद्वारे

ई-मतदान प्रक्रिया देखील सक्षम केली जाईल. कंपनीने नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा ई-व्होटिंग सेवा प्रदान करण्यासाठी (रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये ई-व्होटिंग) सेवा प्रदान केल्या आहेत. सभासदांना याद्वारे सूचित केले जाते की ११ व्या एजीएमच्

एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगद्वारे मतदानासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्याची कट-ऑफ तारीख गुरुवार, २२ सप्टेंबर २०२२

दूरसथ ई-मतदान कालावधी **सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२** पासून सुरू होईल आणि **बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२** (सायं.५.००वा. भाप्रवे) रोजी संपेल. त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग पघ्दत एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल. कट-ऑफ तारखेनुसार प्रत्यक्ष किंवा वास्तविक स्वरूपात रोअर्स धारण केलेले सदस्य केवळ रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेण्यास किंवा एजीएममध्ये ई-व्होटिंगसाठी, यथास्थिती, त्यांचे मत देण्यासाठी पात्र

भसतील. कट ऑफ तारखेनुसार सदस्य नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. सभासदाने एकदा

न्हीसी/ओएन्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, ते एजीएम दरम्यान प्रदा

केलेल्या ई-व्होटिंग सुविधेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राह्

होणतीही व्यक्ती**.** जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवा

२२ सप्टेंबर २०२२ रोजी शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.in किंवा ashok.sherugar@linkintime.co.in वर विनंती

एजीएममध्ये सदस्याद्वारे रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची प्रक्रिया ११ व्या एजीएमच्या नोटिसमध्ये दिलेली आहे. ज्या सदस्यांना एजीएम मध्ये भाग

ोण्यासाठी व्हीसी मार्फत मदत हवी आहे, ते श्री अनुभव सक्सेना, एनएसडीएल यांच्याशी evoting@nsdl.co.in वर किंवा ०२२-२४९९

ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग

वापरकर्ता मॅन्युअल पाहू शकतात जे एनएसडीएल ई-व्होटिंग वेबसाइटच्या https://www.evoting.nsdl.com येथे डाउनलोड विभागात

प्पलब्ध आहेत किंवा खालील टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० किंवा १८०० २२ ४४ ३०/ voting@nsdl.co.in वर संपर्क साधा

र्किवा शी अशोक शेरुगर, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४००८३, ईमेल आयडी

ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत आणि एजीएम सूचनेत नमूद

अ) शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवल्यास, सदस्यांना फोलिओ क्रमांक, नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन (पॅन

a) शेअर्स डिमॅट स्वरूपात ठेवल्यास, सदस्यांना डीपीआयडी- क्लायंट आयडी (१६ अंकी लाभार्थी आयडी + क्लायंट आयडी किंवा १६ अंकी

क 🗋 वैकल्पिकरित्या, सदस्य बिंद (अ) किंवा (ब) मध्ये नमद केलेले तपशील प्रदान करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासार्ठ

कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आणि आधार (स्व-प्रमाणित) आधार कार्डची स्कॅन केलेली प्रमाणित प्रत

लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (स्वयं-साक्षांकित प्रत) आणि आधार (स्वयं-साक्षांकित प्रत)

ashok.sherugar@linkintime.co.in, दूरध्वनी क्रमांक ०२२ - ४९१८ ६००० यांच्याशी संपर्क साधू शकता

केलेल्या ठरावांसाठी ई-व्होर्टिंगसाठी ई-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी अनुसरण करण्याची प्रक्रिया:

rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेलद्वारे प्रदान करण्याची विनंती केली जाते.

rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेलद्वारे प्रदान करण्याची विनंती केली जाते.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सामील होण्याची प्रक्रिया आणि एजीएम कार्यवाहीचे थेट वेबकास्ट:

सचनेमध्ये नमद केल्यानसार सामान्य आणि विशेष व्यवसायांवर विचारविमर्श केवळ इलेक्टॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे केला जाईल

रोोजीच्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या विशेष व सामान्य व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे.

तारीख: 03 सप्टेंबर 2022

रोजी द.४.०० वा.(भाषवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (**'व्हीसी**'

केलेली दतर लाग परिपत्रके यांच्या पालनात एजीएम बोलावण्यात येर्दल

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना

मत दिले की, त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

शकतात परंत त्यांना एजीएममध्ये पन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.

१५४५ या क्रमांकावर दुरध्वनीद्वारे संपर्क साधू शकतात.

१०३ अन्वये गणसंख्येच्या हेतने गणले जातील.

(Rppl

संचालक मंडळाच्या आदेशानुसार फंडवायझर कॅपिटल (इंडिया) लिमिटेडसाठी [पूर्वी बगाडिया कलरकेम लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे] ठिकाण: म्ंबई

पो. शिरंबे, रत्नागिरी) यांचा कोकणातील घरगुती गणपती बाप्पा

राकेश महादेव कळंबटे (मु.



इंडोकेम लिमिटेड

सीआयएन : एल३१३००एमएच१९६४पीएलसी०१३०८८ **नोंदणीकृत कार्यालय:** प्लॉट क्र.४१०, खटाऊ हाऊस, मोगल लेन, माहीम (प), मुंबई – ४०००१६.

दर. क्र.: ६१२३६७६७/६१२३६७११ ई-मेलः iklsecretarial@gmail.com, वेबसाईट : www.indokem.co.in

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की इंडोकेम लिमिटेड ('कंपनी') च्या भागधारकांची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी दु.३.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीीसी) /अनय दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम)नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीलए') द्वारे प्रदान केलेल्या पुविधेमार्फत सहकार मंत्रालय आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डा ऑफ इंडियाने जारी केलेल्या लागृ परिपत्रकांचे पालन करण्याकरिता एजीएम बोलावण्याच्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विमर्श करण्याकरिता आयोजित केली आहे.

५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आयोजित करण्याच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२१-२२ च वार्षिक अहवाल ०५ सप्टेंबर, २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीच्या सदस्यांना पाठविला गेला आहे ज्यांचे ईमेल पत्ते २६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत कंपनी/डिपॉझिटरी सहभागीं कडे नोंदणीकृत आहेत आणि कंपनीच्या वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे अर्थात www.indokem.co.in (इन्व्हेस्टर टॅबखाली), स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइट्स म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर, आणि एनएसडीए ची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. सर्व भागधारकांना कळविण्यात येते की:

- 🕨 रिमोट ई-व्होटिंग २६ सप्टेंबर २०२२ रोजी (स.९.०० वा.) सुरू होईल आणि २८ सप्टेंबर २०२२ रोजी (सायं. ५.०० वा.) संपेल, त्यानंतर रिमोट ई-व्होटिंगला परवानगी नसेल.
- कट-ऑफ डेट (रेकॉर्ड डेट) म्हणजेच गरुवार, २२ सप्टेंबर २०२२ रोजी एकतर वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीचे सभासद एनएसडीएलच्या इलेक्टॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यवसायांवर केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देण्यास पात्र असतील.
- सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि निश्चित तारखेला म्हणजे २२ सप्टेंबर, २०२२ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती. एजीएम सचनेमध्ये प्रदान केल्याप्रमाणे वापरकर्ता
- आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की:
- अ) मतदानाची उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर एनएसडीएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग अक्षम केले जाईल आणि एकदा सदस्याने ठरावावर आपले मत दिले की, त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही:
- ब) ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीए द्वारे आयोजित सभेल उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही;
- क) ज्या व्यक्तीचे नाव सभासदाँच्या नोंद पटावर किंवा भाग हस्तांतर प्रतिनिधीच्या नोंदीत केवळ निश्चित तारखेनसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती एजीएमच्या आधी आणि एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वाने ई-व्होटिंग सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- इलेक्ट्रॉनिक पद्धर्तोने मतदान करण्याची सुविधा एजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान उपलब्ध असेल. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देणारे सदस्य व्हीसी / ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंत त्यांना त्यांचे मत पन्हा देण्याचा अधिकार असणार नाही: आणि ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंत पटावर किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत फक्त निश्चीत तारखेनसार नोंदवलेले असेल ती एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल.
- इलेक्टॉनिक माध्यमांद्वारे मतदानासंबंधी कोणत्याही शंका /तक्रारी असल्यास, सदस्य / लाभार्थी मालक मदत विभागाखाली www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल लिह् शकतात किंवा १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष किंवा श्रीमती पछुवी म्हात्रे, व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेर्डचे नोंदणीकृत कार्यालय ट्रेडवर्ल्ड 'ए'विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल पाठवा किंवा १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करा.

पुस्तक बंद करणेः

- येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी च्या नियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स), रेप्युलेशन, २०१५ च्या अनुषंगाने २३ सप्टेंबर, . २०२२ पासून ते २९ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) ⁻६ व्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक बंद राहतील.
- सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी त्यांचा सर्व पत्रव्यवहार निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी - मे. लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. सी-१०१, २०७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई- ४०० ०८३. (संपर्क क्र.: ०२२ - ४९१८६२७०) (ईमेल: rnt.helpdesk@linkintime.co.in) यांना कळवावा.

इंडोकेम लिमिटेडकरिता राजेश डी. पिसाळ कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई तारीख: ०६ सप्टेंबर २०२२

एएए टेक्नॉलॉजीज लिमिटेड

सीआयएन : एल७२१००एमएच२०००पीएलसी१२८९४९ **नोंदणीकृत कार्यालय:** २७८–२८०, एफ–विंग, सोलारिस १, साकी विहार रोड, एल ॲण्ड टी गेट क्र.६ समोर पवर्ड, अंधेरी पूर्व मुंबई – ४०००७२. **दूर. क्र**.: +९१–२२–२८५७ ३८१५/१६ **ई-मेल**: cs@aaatechnologies.co.in, वेबसाईट : www.aaatechnologies.co.in

टपाल मतदान सूचना

येथे एएए टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम १०८ आणि सहवाचिता कलम ११० नुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम गाची पर्नअधिनियम, सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲप नवाना जुनावानाना, त्रानुष्रात्माक क्षेत्रस्य जन्म कार्यक्रियाच्या त्रान्यक हिल्लाहर्या त्रान्यक हिल्लाहर्या त् इंक्टकोजर हिल्लाहर्यान्यस्य रेयुकेशन्स २०१५ (सेबी एलओडीआर रेयुकेशन्स), सर्वसाधारण समेबरील सर्वित्र प्रमाण (एसएस–२) लागू असलेल्या मर्यादेपर्यंत सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दि. ८ एप्रिट २२० रोजी, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, सर्वसाध २२/२०२० दिनांक १५ जन २०२०, दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३३, ०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांव १०/२०२१ दिनांक २३ जन २०२१ सर्वसाधारण परिपत्रक कमांक २०/२०२१ दिनांक ०/ डिसेंबर २०२ . ाणि सामान्य परिपत्रक क्रमांक ३/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ रोजी भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने जार केले (एमसीए परिपत्रके) (तत्कालीन अंमलात असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पूर्नअधिनियमांसह, आणि bलेल्या प्रस्तावित विशेष तरावासाठी कंपनी तिच्या भागधारकांची संमती घेत आहे.

अ.क. भागधारकांची मान्यता मिळविण्याचा ठराव

	٩.	एनएसई इमर्जमधून नेंशनल स्टॉक एक्स्बेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या मुख्य मंडळाकडे कंपनीच्य सूचिबध्द/ट्रेडिंगच्या स्थलांतरास मान्यता देण्यासाठी.
	٦.	बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या मेन बोर्डवर कंपनीच्या लिस्टिंग/ट्रेडिंगसाठी अर्ज करण्यासाठी

टपाल मतदान अनुसूचीचा तपशील

अ.क्र.	विशेष	अनुसूची
٩.	मतदानात भाग घेण्यास पात्र असलेल्या भागधारकांची यादी निश्चित करण्यासाठी निश्चित तारीख	०२ सप्टेंबर, २०२२
٦.	टपाल मतदान फॉर्मसहटपाल मतदान सूचना पाठवण्याची पूर्णता तारीख	०५ सप्टेंबर, २०२२
३ .	ई-वोटिंग सुरू होण्याची तारीख	०५ सप्टेंबर, २०२२
8.	ई-वोटिंग समाप्ती तारीख	०५ ऑक्टोबर, २०२२
۲.	तपासणीसाकडून टपाल मतदान फॉर्म प्राप्त करण्याची शेवटची तारीख	०५ ऑक्टोबर, २०२२
ξ.	तपासणीसाद्वारे मतदानाचा अहवाल सादर करण्याची तात्पुरती तारीख	०७ ऑक्टोबर, २०२२
0.	मतदानाच्या निकालांची स्टॉक एक्स्चेंजला माहिती देणे आणि ते कंपनीच्या वेबसाइटवर ठेवणे.	०७ ऑक्टोबर २०२२

नदस्यांनी नोंद घ्यावी की सूचनेशी संलग्न टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सूचना निश्चीत तारखेला म्हणजे ०२ सप्टेंबर २०२२ रोजी सर्व भागधारकांना ई–मेलद्वारे पाठवली जात आहे ज्यांनी त्यांचा ईमेल आयडी कंपनी, गॅझिटरीजसह नोंदवला आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्था ाणि प्रशासन) नियम २०१४ चे नियम २०, तसेच सहवाचिता सेबी चे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डेस्क्लोजर रिक्वायरमेंट्स, २०१४) नियम २०, नुसार आपल्या सदस्याना ई–वोटिंग सुविधा पुरवत आहे. रिमोट ई होटिंगद्वारे मतदान करण्याच्या पद्धतीच्या तपशीलासाठी, सदस्यांना टपाल मतदान सूचनेमधील टीप क्रमांक १ ग्याची विनंती केली जाते. भागधारकांना ई-व्होटिंगद्वारे किंवा टपाल मतदान सूचनेबाबत जोडलेल्या टपाल मतद कॉर्मचा वापर करून मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली जाते. स्यांना कळविण्यात येते की:-

- टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदानाची सचना कंपनीच्या www.aaatechnologies.co.in या वेबसाइटव कंपन्या, विश्वस्त इत्यादींच्या बाबतीत, टपाल मतदान फॉर्मवर मतदान करणाऱ्या व्यक्तीला बोर्डाच्या ठरावाची
- अधिकृततेची प्रमाणित खरी प्रत, रीतसर पूर्ण केलेला टपाल मतदान फॉर्म सोबत असावा टपाल मतदानाद्वारे मतदान करू इच्छिणारा भागधारक हा टपाल मतदान फॉर्म सर्व प्रकारे पूर्ण करू शकतो आर् तो तपासनीकर्त्याकडे पाठवू शकतो. तपासणीसाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- नावः विजय कमार मिश्रा ऑफ में, व्हीकेएम ॲण्ड असोसिएटसचे पत्ताः ११६, ट्रिनिटी को-ऑप. हौ.सो.लि., २२७, डॉ. सी.एच. स्ट्रीट
- मरीन लाइन्स (पूर्व) मुंबई–४००००२ संपर्क: +९१–२२–२२०७ ७२६७ ईमेलः vkmassociates@yahoo.com.
- स्वाक्षरी न केलेले, चुकीच्या पद्धतीने स्वाक्षरी केलेले किंवा अपूर्ण टपाल मतदान फॉर्म नाकारले जातील. दि.०५ ऑक्टोबर २०२२ रोजी नंतर प्राप्त झालेले कोणतेही टपाल मतदान फॉर्म तपासनीकर्त्याद्वारे विचारा
- टपाल मतदान फॉर्मसह कोणतेही बाह्य कागद आढळल्यास तपासनीकर्त्याद्वारे नष्ट केले जातील ज्या सदस्यांना टपाल मतदान फॉर्म मिळालेले नाहीत ते कंपनीकडे अर्ज करू शकतात आणि द्य्यम फॉर्म मिळ
- टपाल मतदानाद्वारे मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी सदस्य श्री. सागर मनोज शाह, कंपनी सचि
- आणि अनुपालन अधिकारी यांना cs@aaatechnologies.co.in किंवा वर नमूद केलेल्या कंपनीच्या नोंदणीकृ रीतसर पूर्ण केलेले टपाल मतदान फॉर्म ०५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत तपासनीकर्त्यांक
-) तपासनीकर्त्यांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल, निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच अध्यक्ष द्वारे कंपनीच्य

सागर मनोज शा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र

बंग ओव्हरसिज लिमिटेड

सीआएन:एल५१९००एमएच१९९२पीएलसी०६७०१३ नोंदणीकृत कार्यालय: ४०५-४०६, केवल इंडस्ट्रियल इस्टेट, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. द्र.क.:(०२२) ६६६०७९६५; फॅक्स क्र.:(०२२) ६६६०७९७०, ईमेल:cs@banggroup.com; वेबसाइट:www.banggroup.com"

जाहीर सूचना-कंपनीची ३०वी वार्षिक सर्वसाधारण बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाणार आहे सूचना याद्वारे देण्यात येत आहे की**, बँग ओव्हरसीज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्याची ३०वी वार्षिक र्विसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु.१२.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) होणार आहे. सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करून, ८ एप्रिल २०२०, एप्रिल रोजीच्या सामान्य परिपत्रकांसह वाचा १३ २०२०, मे ५, २०२०, १३ जानेवारी, २०२१ नवीनतम ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले (एमसीए परिपत्रक) आणि परिपत्रके दिनांक १२ मे, २०२०, जानेवारी १२०२, आणि १२१५ नवीनतम परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआरपी/ पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ रोजी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी गरिपत्रक) ३० वी एजीएमची सूचना जारी केले आहे.

२०२१-२२ आर्थिक वर्षासाठी एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये ज्य ागधारकांचे ई-मेल आयडी कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जातील. उपरोक्त कागदपत्रे कंपनीच्या www.banggroup.com या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com / www.nseindia.com या वेबसाइटवर उपलब्ध . भसतील. एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकानुसार, एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या नोटिसच्या

नोंदणी आणि ईमेल पत्ते अद्यतनित करण्याची पद्धत: अ) वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना cs@banggroup.com mohsin.mohd@kfintech.com वर आवश्यक कागदपत्रासह फोलिओ क्रमांक, सदस्यांचे नाव आणि स्वयं-साक्षांकित स्कॅन कॉपीसह ईमेल पाठविण्याची विनंती केली जाते. त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी करण्यासाठी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड.

 डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी ईमेल पत्त्यांची नोंदर्ण करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधावा. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धत:

कंपनी ३०व्या एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मत देण्यासाठी तिच्या भागधारकांना ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) सिद्ध करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनीकडे एजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान ई–व्होटिंगद्वारे मतदान करण्याची सुविधा आहे. विद्युत स्वरुपाने/वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स गरण केलेल्या भागधारकांद्वारे एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल. कंपनी कायदा, २०९३ च्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल

बंग ओव्हरसिज लिमिटेडकरिता सही/- ब्रिजगोपाल बालाराम बंग व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००११२२०३



ठिकाण: मुंबई

जेट इन्फ्राव्हेंचर लिमिटेड सीआयएन : एल४५४००एमएच२००१पीएलसी१३३४८३

नोंटणीकृत कार्यालय• कार्यालय कमांक ९ ई-विंग पहिला मजला नंदनवन अपार्टमेंट कांदिवली लिंक रोड लालजीपाडा पोलिस चौकीसमोर, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ **दूरध्वनी:** ०२२-२८६७६२३३ ई-मेलः investors@jetinfra.com, वेबसाईट : www.jetinfra.com

२१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-व्होटिंग आणि पुस्तक बंद करण्याची माहितीची सूचना

- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की जेट इन्फ्राव्हेंचर लिमिटेड (कंपनी) ची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता, कार्यालय क्रमांक १, ई विंग, १ला मजला, नंदनवन अपार्टमेंट, कांदिवली लिंक रोड, लालजीपाडा पोलिस चौकीसमोर, कांदिवली (पश्चिम), मंबई ४०००६७ येथे असलेल्या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केल्याप्रमा व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे.
- कंपनीने ५ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्या सदस्यांना पाठवली आहे, ज्यांच ई-मेल पत्ते कंपनी किंवा निबंधक आणि हस्तांतर प्रतिनधी आणि डिपॉझिटरीजमध्ये शुक्रवार, २ दि सप्टेंबर, २०२२ रोजी नोंदणीकत आहेत. एजीएमची सचना इतर सर्व सभासदांना त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर परवानगी असलेल पद्धतीने पाठवण्यात आली आहे. एजीएमची सूचना पाठवण्याचे काम ५ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण झाले आहे.
- एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान कंपनीच्या www.jetinfra.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याची एक प्रत सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.
- कंपनी आपल्या सभासदांना एजीएममध्ये व्यवसायावर विचारविमर्श करण्याच्या संदर्भात रिमोट ई-व्होटिंगच सुविधा प्रदान करत आहे आणि या उद्देशासाठी; इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा देण्यासाठी कंपनीने सीडीएसएलच्या सेवांचा समावेश केला आहे
- सभासद एजीएम ('रिमोट ई-व्होटिंग') च्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणार्ल वापरून त्यांचे मत देऊ शकतात. रिमोट ई-व्होटिंग मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि रिमोट ई-व्होटिंग गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजत (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधीत, शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ (कट-ऑफ तारीख) पासून, वास्तविक . स्वरूपात किंवा डिमिनरलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सदस्य, रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात. रिमोट ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत.
- सभासदांचे मतदानाचे हक्क कंपनीच्या पेड-अप इकिटी शेअर कॅपिटलमध्ये शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ (कट ऑफ तारीख) च्या त्यांच्या हिरश्याच्या प्रमाणात असतील. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्रारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही ठरावावर एकदा सदस्याने मत दिले की, नंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. बॅलेट/इन्स्टा पोलद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएमच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. ज्या व्यक्तींचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजदारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले आहे, त्यांनाच रिमोट ई-व्होटिंग किंवा बॅलेट/इन्स्टा पोलद्वारे मतदानाची सुविधा मिळण्या
- कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स विकत घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि कट ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते, ती कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकते (www.jetinfra.com) एजीएमच्या सूचनेसाठी किंवा ई-वोटिंगच्या तपशीलवार सूचनांसाठी सीडीएसएल (www.cdslindia.com) च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. कट-ऑफ तारखेनसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने एजीएमची सचन केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक . (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, यांना संबोधित केल्या जाऊ शकतात. एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२-२३०५८५४२,
- तपासणीसाच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.jetinfra.com वेबसाइटवर आणि अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीने निकाल घोषित केल्यानंतर सीडीएसएलच्या वेबसाइटवर टाकले जातील. स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com या वेबसाः उपलोट केले जातील मंडळाच्या आदेशान्व

दिनांक: ६ सप्टेंबर, २०२२ ठिकाण: मुंबई

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार

अडवाणी हॉटेल्स रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्रमांक १८ ए आणि १८ बी, जॉली मेकर्स चेंबर २, निरमन पाईट, मुंबई ४०० ०२१ (CIN: L99999MH1987PLC042891) दुरध्वनी क्रमांक: ०२२ २२८५०१०१ ई-मेल : cs.hoadvanihotels.com, संकेतस्थळ : www.caravelebeachresortg

वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान यांची सूचना यादारे मचित करण्यात येते की कंपनीच्या मधामरांची ३५ वी वार्षिक मर्तमाधारण मधा मंगळवार दिवांक २७ मर्टेंबर २०२२ रोजी

थाद्वार सुचित करण्यात वत का कंपनाच्या समासदाचा ३५ वा वाांचक सवसाधारण समा माळवार दिनाक रखे सम्दर्भ रजर राजा दुपति २.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळनुसार) सूचना दिनांकीत २५ जुलै २०२२ मध्ये नमूर् केलेल्या विषयांच्या अनुरूष पेषणवे येणार आहे आणि सदरील समा ही नंत्रनल सिक्युरिटीज डिपॉडिस्टीज लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या क्रिडीओ कॉन्फरिनेंस (व्हीसी)/अन्य मान्यताप्राह्म दुकशाव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्व केली आहे ज्या समासदाचे इ मेल तपशील डिपॉडिस्टॉब / रिजस्ट्रार आणि श्रेकर ट्रान्फर एज्स्स यांच्याकडे नॉर्स्पॉक्ट आहेत आणि ही प्रक्रिया परिपत्रक दिनांकीत ५ मे २०२० तसेच त्यासह वाचा परिपत्रक दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १३ जानेवारी २०२१ आणि ५ मे २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक दिनांकीत १२ मे २०२० आणि १३ मे २०२२ यांच्या अनसार पर्ण करण्यात आली आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मध्ये नमद केलेल्या तरतदींच्या अनुसार तसेच कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्टेशन) निय

२०१४ चा नियम २० आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स २०१४ चा नियम २० आणा शिक्युराटांन अड एक्स्चन बांड आफ डांड्या (लिस्टिंग आक्लिगशन्स अड डिस्लगांनर (कांग्यस्प्स् नियम २०१५ चा यांना अनुस्कन कंपनी आपत्या वार्षिक सर्वसाध्यास प्रमेच्या सूचनेत नमूद्र केलेल्या विषयांवर सभासदांन इलेक्ट्रानिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्ष बजावता यावा यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिप्पाझिटरीज लिमिटेड (एन्एसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रानिक मतदान पद्धतीच्या माध्यमातून दूस्य ई-मतदान सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहे.

- दरस्थ ई-मतदान कालावधीला २४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल. बी. दरस्थ ई-मतदान कालावधी २६ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपृष्टात येईल.
- सी. ई-मतदान प्रक्रियेसाठी कट ऑफ तारीख २० सप्टेंबर २०२२ निर्धारित करण्यात आली आहे. अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभा
- घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अश व्यक्ती evotingnsdl.co.in या पत्त्यावर विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. २६ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५,०० वाजता ई-मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडन दरस्थ ई-मतदान यात येईल आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यास अनुमती दिली जाए
- एफ. असे सभासद जे वार्षिक सर्वसाधारण सभेला वहीसी / ओएव्हीएम यांच्या माम्यमातून उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुवनेत नमुद केलेल्या प्रस्तावावर सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बचावलेला नाही किंवा त्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी यात्र असतील.
- सभेच्या पूर्वी दुरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला आहे, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी 'ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह शकतात मात्र त्यांना सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही एच. अशा व्यक्ती ज्यांची नावे डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत कट
- ऑफ तारीख रोजी नोंदणीकृत आहेत अशा व्यक्ती दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. आय. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.caravelebeachresortgoa.com येथे तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून टेण्यात आली आहे.
- कट ऑफ तारीख रोजी कंपनीचे सभासद असलेल्या व्यक्तीच दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम होणारे ई-मतदान यांच्या माध्यमातून मतदानाचा हक बजावण्यासाठी पात्र असतील.
- भासदांना आवाहन करण्यात येते की, जर त्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध असतील तर त्यांनं संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याशी किंवा समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असतील तर रजिस्टार आणि शेअर गन्फर एजंट्स, मेसर्स डाटामाटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड यांच्याशी त्यांचा ई-मेल तपशील नोंदणीकृत करण्यासाठी सचे अद्यावत करण्यासाठी संपर्क साधावा, ज्यामुळे कंपनीकडून केला जाणारा पत्रव्यवहार सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्राप्त होईल.

ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्य . नंचालक मंडळाने श्री. बी. नरसिंहन, प्रोप्रायटर मेसर्स बी. एन. अँड असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. वार्षिक रण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनांकडे लक्ष वेधून घेण्यात येते की ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने कामकाज कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे, त्याचा तपशील देण्यात आला आहे ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास सभासदांनी https://www.evoting.nsdl.com थेथे डाउनलोड विभागात सभासदांसाठी उपलब्ध असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स किंवा सभासदांसाठी उपलब्ध असलेल्य -मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घ्यावा. किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी तमिटेड (एनएसडीएल), ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३, ई-मेल आयडी : evotingnsdl.co.in येथे तसेच टोलफ्री क्रमांक : (१८०० १०२० ९९० / १८०० २२) x30) येथे संपर्क साधावा.

> संचालक मंडळाच्या आदेशानसा सही/-

CARAVEL

सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम ला उपस्थित राहू शकतील किंवा https://www.evoting.nsdl.com वर एजीएम चे लाइव्ह वेबकास्ट ग्रह शकतील. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सुचनेत टिप नमुद केली आहे.

evoting@nsdl.co.in वर ई-मेल विनंती पाठवू शकतात.

दिनांक : ५ सप्टेंबर २०२२

ठिकाण : ठाणे

भासदांना विनंती आहे की एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या सर्व नोटस (इलेक्टॉनिक पद्धतीने पाठवल्या जात आहेत) आणि विशेषत: एजीएमम ामील होण्याच्या सूचना, रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये ई-व्होटिंग सुविधेद्वारे मते देण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी. संचालक मंडळाच्या आदेशान्वरे राजश्री पॉलीपॅक लिमिटेडकरित

मिताली राजेंद्र शहा

ठिकाण: मुंबई तारीख: ०५ सप्टेंबर, २०२२

वेबसाइटवर टाकले जातील.

(कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी)